

Corp. Office: Shree Laxmi Woolen Mills Estate, 2nd Floor, R.R. Hosiery, Off Dr. E. Moses Rd. Mahalaxmi, Mumbai - 400 011

Tel: (022) 3001 6600 Fax: (022) 3001 6601 CIN No.: L17100MH1905PLC000200

November 5, 2020

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001

Security code: 503100

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051

Symbol: PHOENIXLTD

Sub: Compliance under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Public Notice published today (i.e. November 5, 2020) in the Newspapers viz.- Business Standard (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi), informing that the Board Meeting of The Phoenix Mills Limited ("Company") is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 to, *inter alia*, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half-year ended September 30, 2020.


You are requested to take the aforesaid information on your record.

Yours Faithfully,

For The Phoenix Mills Limited

Gajendra Mewara Company Secretary

Encl: as above



397.96

For The Phoenix Mills Limited Gajendra Mewara

Company Secretary

IST 05:30 PM

for Bilaspur Smart City. Interested parties may view RFP Document from Date 04/11/2020, Time IST 05:30 PM and download details online directly from the Government of Chhattisgarh e-Procurement Portal http://eproc.cgstate.gov.in & BSCL Website https://www.smartcitybsp.com/ Green City, Clean City, Smart City. Bliaspur Smart City Limited

The Phoenix Mills Limited

Registered Office: 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 CIN: L17100MH1905PLC000200 | Tel: (022) 3001 6600 | Fax:(022) 3001 6601 E-mail: investorrelations@highstreetphoenix.com | Website: https://www.thephoenixmills.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of The Phoenix Mills Limited is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 to, inter alia, consider and approve Unaudited Standalone and Consolidate Financial Results of the Company for the second quarter and half year ended on September 30, 2020. The Trading Window for dealing in securities of the Company has been closed from October 1, 2020 and shall remain closed till 48 hours afterthe announcement of financials results i.e. upto November 14, 2020 (both daysinclusive).

The said notice may be accessed on the Company's website at https://www.thephoenixmills.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. https://www.bseindia.com.and.https://www.nseindia.com.

Date: 04.11.2020

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.

CIN: L65920MH1993 PLC073309 Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year Ended

_	30° September 2020			s. in Lacs)
8r No.	Particulare	Quarter ended 30.09.2020 (Uneudited)	Half year ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)
1.	Total Income from Operations	39.82	57.87	21.19
2.	Net Profit / (Loss) for the period			
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before tex	12.98	15.81	(13.58)
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	12.98	15.81	(13.58)
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	13.44	15.81	(16.25)
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tex) and Other Comprehensive Income (after tax)]	82.55	179.44	(185.90)
6.	Equity Share Capital	1700.00	1700.00	1700.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-		64
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	0.49	1.06	(1.09)
	2. Diluted:	0.49	1.06	(1.09)

75

(1st Call)

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Soard of Directors at their respective meetings held on 4th November 2020 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as
- The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financial results The Company is engaged primarily in the business of Trading and there is no separate reportable segment as per Ind AS 108 specified under section 133 of the Companies Act, 2013.
- The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified where sary, to make them comparable, necessary, to make them comparable. The Earning per equity share is based on total comprehensive income.

The above financial results are available at www.bselndla.com and www.yashmanagement.in By order of the Board For Yash Management and Satellite Ltd

Place: Mumbal Sandeep Mangal Director

DIN:02148088



SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED 15, Anurag Building, Subhash Lane, Daftary Road, Malad (East) Mumbai-400097

Contact Number: 9769370223; Email ID: shivomicl@gmail.com Website: www.shivominvestmentconsultancyltd.in

NOTICE OF BOARD MEETING

CIN: L74140MH1990PLC300881

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations 2015, Intimation is hereby given that meeting of Board of directors of SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED, is scheduled to be, held on Friday ,13t November, 2020, at 4.00 p.m. at its Registered office situated at-15, Anurag Building, Subhash Lane, Daftary Road, Malad-East. Mumbai- 97. Maharashtra, for the approval of Quarterly Un-Audited Financial Results, of the company, as per Regulation-33 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations) for the quarter ended on 30th September, 2020.

DATE- 05/11/2020

KRIDHAN INFRA LIMITED

CIN: L2710CMH2006PLC1505602,
cgd. Office: 203, Joshi Chambers, Ahmedabad Street,
Carnas Bunder, Masald (East), Mumbal 400009.
Corp. Office0ff No. 502, Suni Enclave,
Off. Andherl Kurla Road, Chakata, Andherl East,
Mumbal 400099.] Bel No. +91 28200441
relike: www.kridhan.com; | E-mail ID: cs@krichan.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the

SEBI (Listing Obligation and Disclosure equirements) Regulations, 2015 the Board eeting of the Company is scheduled to be held

on Wednesday, November 11, 2020 at 3:00 p.m.

to consider and approve, Inter-alia, Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated)

of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020. The said notice is

also available on the Company's website a

www.kridhan.com and on the stock exchange

website at www.bseindia.com and

EURO MULTIVISION LTD

Regd. 0th: F/12, Ground Floor, Sangam Arcade, (alabhbhai Road, Station Road, Vile Parle (West), Mumbal, Maharashtra, 400056 Phone No: 022-40364037 E. mail: info@euromutivision.com:

Website: www.euromultivision.com CIN: L32300MH2004PLC145995 NOTICE Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 10

2020 Inter- alla to consider and

approve the Un-audited Financia

Results of the Company for the

quarter and half year ended September 30, 2020.

n the website of BSE Ltd

(www.bseindia.com) and Nationa Stock Exchange of India Ltd

(www.nseindia.com) where the

hares of the Company are listed and is also available on the website

For Euro Multivision Limited

Place: Mumbai DIN: 00043059

www.euromultivision.com.

Date: November 4, 2020

Company

Chairman & Whole Time

viz

Hitesh Shah

Directo

the

The information is also available

Anti Agrawai

Managing Director

www.nseindia.com

Place: Mumbal Date: 04.11.2020

PLACE- MUMBAI. By and on Behalf of the Board of Directors For SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED

Ankit Jain Company Secretary



Regd.Office: 414, Shah Nahar (Worli) Industrial Estate B-Wing, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018 Tel.: 66625602, 6662560 Fax: 022-6662560 email: vakilgroup@gmail.com Website: elcidinvestments.com

NOTICE

Notice is hereby given that the Board of Directors of Elcid Investments Limited shall meet on Friday, 13th November, 2020 at the Registered Office of the Company to consider and take on record, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2020.

Details of the notice is also available on the website of the Company www.elcidinvestments.com and Stock Exchange www.bseindia.com

By order of the Board For Elcid Investments Limited

Sd/-Varun Vakil Place: Mumbai Chairman Date: November 04th, 2020 DIN: 01880759

AMBA ENTERPRISES LIMITED

Regd.Off: Unit No. 430, 4th Floor, Blue Rose Industrial Estate, Western Express Highway, Near Metro Mall, Borivali (East), Mumbai - 400 066, CIN: L99999MH1992PLC067004, Phone No.: 022-28701692 Email Id: ambaltd@gmail.com Website: www.ambaltd.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 33 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Amba Enterprises Limited will be held on Thursday, November 12, 2020 at the Company's Registered Office to consider and approve the Unaudited Financial Results along with limited review report of the Company for the guarter and half year ended September 30, 2020 amongst other things.

The notice is also available on the Company's website www.ambaltd.com and on website of the Stock Exchange ww.bseindia.com

For Amba Enterprises Limited

Date: 05.11.2020 Ketan Mehta Place : Mumbai **Managing Director**

SPV GLOBAL TRADING LIMITED

205.63* (174.95)* (176.17)*

14.89 | 205.63* | (174.95)* | (176.17)* |

CIN L27100MH1985PLC035268

Regd. Olfice: 28/30, Anant Wadi, Binani Bhavan, Ground Floor, Bhuleshwar, Mumbai 400002. E-mail: spvglobaltrading@gmail.com, Website: www.spvglobal.in

EXTRACT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30 2020.

									(₹ In Lacs				
SR.	DA FERGUA DO	STANDALONE					CONSOLIDATED						
NO.	PARTICULARS	Quarter G rded			Half Year Endedon		Previous Year ended	Quarter Ended on			Half Year Ended on		Previous Year ended
		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20	30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Nar-20
		(Vesualted)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (Net)	668.94	0.59	881.40	669.54	881.42	3,009.12	13,748.55	6,379.15	13,607.88	20,127.70	24,483.35	45,856.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	36.07	(2.20)	(1.29)	33.88	(6.53)	36.36	532.25	(408.31)	(0.86)	123.94	282.59	1,225.60
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	36.07	(2.20)	(1.29)	33.88	(6.53)	36.36	532.25	(408.31)	(327.30)	123.94	15,648.46	16,591.48
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.86	(2.28)	(1.28)	33.59	(6.51)	36.47	503.80	(428.63)	(431.63)	75.17	12,421.59	14,002.86
5	Total Comprehensive Income for the period /year [Comprising profit/(Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax)]	36.19	(2.11)	(1.28)	34.09	(6.56)	36.38	504.13	(428.46)	(431.62)	75.67	12,421.55	13,985.97
6	Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-		1953			112.31	187	(#)	-	5.5	,	11,786.29
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)												
	(a) Basic	14.64*	(0.93)*	(0.52)*	13.71*	(2.65)*	14.89	205.63*	(174.95)*	(42.93)*		(444.28)*	201.13
_	(b) Diluted	14.64*	(0.93)*	(0.52)*	13.71*	(2.65)*	14.89	205.63*	(174.95)*	(42.93)*	30.68	(444.28)*	201.13
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/- each)												
	(a) Basic												

(b) Dlluted

Place: Mumbai

Date: 4th November, 2020

*not Annualised

1 The above unaudited financial results are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 04th November, 2020 and subjected to a limited review by the statutory auditors. The full format of the Financial Result for the quarter and year ended on 31 March, 2020 is available on www.bseindla.com and www.spyglobal.in

13.71*

13.71*

(2.65)*

(2.65)*

14.89

- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under section 133 of the Companies Act, 2013.
- The outbreak of corona virus (COVID-19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The Group's operations and revenue during the quarter were impacted due to COVID-19. The Group has taken into account the possible impact of COVID-19 in preparation of the unaudited consolidated financial results, including its assessment of recoverable value of its assets based on internal and external information upto the date of approval of these unaudited consolidated financial results and current indicators of future economic conditions.
- Figures to the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the current period.

1464*

14.64*

(0.93)*

(0.93)*

(0.52)*

For and Behalf of the Board Sd/-Balkrishna Binani

30.68 5070.04* 5,715.45

Managing Diractor DIN 00175080



ZONAL OFFICE, VADODARA ZONE:

Ellorapark, Subhanpura, Vadodara - 390023.

Ph.: (0265) 2396573, 2397032

STAR MEGA E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF PROPERTIES UNDER SARFAESI ACT 2002

E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with provison to Rule 8(6) of the Security Intereest (Enforcement) Rules, 2002 Notice is here by given to the public in general and in particular to the following Borrower(S) & Guarantor(S) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank of India (secured creditor), the Physical Possession of which has taken by the Authorised Officer of Bank of India will be sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHERE IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank Of India from the respective Borrower(S) and Guarantor(S). The reserve price and the earnest money deposit is shown there against secured asset. The sale will be done by the undersigned through e-Auction platform provided hereunder.

DATE AND TIME OF AUCTION: 10.12.2020 between 11.00 noon to 01.00 pm (with Auto extension clause in case of bid in last 10 minutes before closing)

Sr. No.	Name of the Borrower/ Guarantor/Owner/Partner/ Mortgagor of the property	Lot No	Details of Property to be Sold	Details of Bank dues as per Notices	Possession	Minimum Reserve Price (Rs. In Lac)	EMD (Rs. in Lac)	Date/Time of E-Auction
	ANAN	M C	AHAL BRANCH, Anand Mahal Road, 50-52, Ganesh Krupa Society,	Adajan, Surat, Gujarat - 395009. Ph.: 0261-27	6299, M	obile No.	97243	39736
	M/s. River Touch International	1	Shop No. 104 on 1st Floor of Building "Jeans World " Constructed on Plot Barring Unit No.3, Survey Sheet No.69, Ulhas Nagar-5, Dist. Thane Having Carpet Area of 407 sq.ft.			Rs. 13.68	Rs. 1.37	10.12.2020 11 AM to 1 PM
"	Mr. Ashok Sudhir Jain	2	Shop No. 204 on 2nd Floor of Building "Jeans World" Construted on Plot Barring Unit No. 3, Survey Sheet No.69, Ulhas Nagar-5, Dist. Thane Having CarpetArea of 373 sq.ft	As per Notice U/S 13(2) Dt.15.07.2016	Five Crore	Rs. 12.54	Rs. 1.25	10.12.2020 11 AM to 1 PM
		3	Shop No. B-8, Situated in Basement of Building "Jeans World " Construted on Plot Barring Unit No. 3, Survey Sheet No.69, Ulhas Nagar-5, Dist. Thane Having Carpet Area of 373 sq.ft.	Thirty Three Lacs Twenty Three Thousand Nine Hundred Eighty Two & Twenty Three Paise Only) plus further interest and cost incidental expenses etc recovery	Physical	Rs. 8.34	Rs. 0.83	10.12.2020 11 AM to 1 PM
		4	Shop No. B-14, Situated in Basement of Building "Jeans World" Construted on Plot Barring Unit No.3, Survey Sheet No.69, Ulhas Nagar-5, Dist. Thane Having Carpet Area of 313 sq.ft.	ifany		Rs. 8.51	Rs. 0.85	10.12.2020 11 AM to 1 PM
		5	Shop No. 209, 2nd Floor, Reliance Industrial Estate, Plot No. 2, CTS No. 12778 CD bearing 3221-3224, Nr. Vithhalwadi Station, Ulhas Nagar-5, Dist. Thane Having Carpet Area of 793 sq.ft. (524 sq.ft + 269 sq.ft. lot area).			Rs. 30.14	Rs. 3.01	10.12.2020 11 AM to 1 PM

The measurement of above property/ies however be verified by bidders at site and also from the revenue records prior to participating in auction.

Terms & Conditions of E-Auction are as under:

- 1. E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and will be conducted "On Line" 2. For downloading further details, Process Compliance and Terms & Conditions, Please visit:-

- b. Website address of our e-Auctions Service Provider https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Bidder may visit https://www.ibapi.in where "Guidelines" for bidders are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in Advance: Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id
- Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents, KYC documents shall be verified by e-Auction service provider (may take 2 working days).
- Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using challan generated on e-Auction Platform.
- Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and 3. Please note Step 1 to Step 2 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.
- 3. To the best of kowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encymbrances whether known or unknow to the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- 4. Date of Inspection 01.12.2020 from 11.00 am to 4.00 pm with prior appointment with mentioned respective branches on the contact numbers given against respective branches.
- 5. Bids shall be submitted through online procedure only.

Date: 04.11.2020 - Place: Vadodara

- 6. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
- 7. The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offes in multiples of Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand only).
- 8. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.

14. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant (s) only and will not be issued in any other name(s).

- 9. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
- 10. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to
- confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/amount. 11. Neither the Authorised Officer/Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with
- adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event. 12. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fee/other charges, etc and also all the statutory/non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.
- 13. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason there for.
- 15. Th sale shall be subject to rules/conditions prescribed under the Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.
- 16. This is also a mandatory notice of 30 days as per provision or the SARFAESI Act to the Borrowers/Guarantors/Mortgagers of the above accounts informing them about holding of sale/Auction aforesaid date. **Authorised Officer, Bank of India**

जाहीर सूचना

भागीदारी संस्था नोंदणी क्र.ओल्ड बी–३६०५६ँ०

आमचे विद्यमान कार्यालय-आनंद इमारत

तळमजला, ८२/८४, काझी सय्यद स्ट्रीट, मुंबई

४००००३, आमच्याकडून दिनांक

०१.०६.१९७४ रोजीचे भागीदारी करारनाम स्थापना व भागीदारी निवृत्तीचे मुळ करारनाम

हरवले / गहाळ झाले आहे. जर कोणार

सापडल्यास त्यांना विनंती आहे की, वर दिलेल्य

पत्त्यावर आणुन द्यावे. यापुढे सर्वसामान्य जनते

सुचित करण्यात येत आहे की, दिनांव

) १.०६.१९७४ रोजीचे भागीदारी करारनाम

स्थापना व भागीदारी निवृत्तीचे मुळ करारनाम

यामध्ये आमचे कार्यालय पत्ता-३७-ए, सारंग

स्ट्रीट, मुंबई-४००००३ असे नमुद आहे आणि

दिनांक ०१.०६.१९७४ रोजीच्या भागीदारी निवृत्ती

करारनामात निवृत्त भागीदारांची नावे (१

रसिकलाल उत्तमचंद अजमेरा, (२) गुणवंत

उत्तमचंद अजमेरा, (३) रमेश उत्तमचंद अजमेर

अशी नमुद होती आणि ०१.०६.१९७४ रोजीचे

भागीदारी स्थापना करारनामात वरील तीन

भागीदारांनी (१) रसिकलाल उत्तमचंद अजमेर

एचयएफ. (२) गणवंत उत्तमचंद अजमेर

रचयुएफ, (३) रमेश उत्तमचंद अजमेरा एचयुएप

यांच्या क्षमतेत भागीदारी संस्थेत सहभागी झाले

होते आणि दिनांक ०१.०६.१९७४ रोजीनुसा

त्यांचे अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.४०,०००/

व रु.३५,000/- भागीदारी व्यवसायमधील नफा

होता. येथे सर्व संबंधितांना सुचित करण्यात येत

आहे की. मे. धिरजलाल मोरारजीमधील

दि.१०.१०.२०१९ रोजीचे अद्यायावत पुरव

भागीदारी करारनामानुसार यापुढे तीन अविरत

भागीदार नामे (१) गुणवंत उत्तमचंद अजमेरा

(२) सुनिल गुणवंत अजमेरा आणि (३) रोहन

जाहीर नोटीस

तमाम सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, फ्लॅट न. २/२४, विजय एनक्लेव्ह को ऑप सो ली. वाघबीळ

, नाका, घोडबंदर[°] रोड, ठाणे . (यापुढे' सदर सदनिका

'असाउल्लेख आहे).माझे अशील सौ मोनिका नितीश पाटील आणी श्री. नितीश पाटील यांच्या मालकीची व

कब्जेवहिवाटीची असून यांनी सदर सदनिकेचे टायटल

सबब खालील नमुद केलेल्या जागा/मिळकतीवर

कोणाचाही कुठल्याही प्रकाराचे गहाण, दान,

बक्षिस,साठेकरार,लीज,देखभाल,भाडेकरार,खरेदीख

त, कब्जा वहिवाट वगैरे व्दारे कुठल्याही कोणत्याही

. प्रकारचा हक्क, हितसंबंध अधिकार असल्यास अशा

व्यक्तींनी आपल्या लेखी हरकतीहया कागदोपत्री

पुराव्यानिशी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ७

दिवसांच्या आत खाली सहीकरणारयांचेकडे सादर

कराव्यात. त्या नंतर देण्यात आलेली कोणतीही सबब

अथवा हरकती विचारात घेण्यात येणार नाहीत व सदर

मिळकतीबाबत कोणतेही हक्क व अधिकार नाहीत

असे समजण्यात येईल व माझे अशील यास टायटल

PUBLIC NOTICE

D'costa, registered with the Securities and

Exchange Board of India (SEBI) as an

Investment Adviser under the SEBI

(Investment Advisers) Regulations, 2013 (as

amended) under Registration No.

INA000014605, has stopped his activities as

an Investment Adviser and has submitted a

request for surrendering his registration with

SEBI on 2nd November 2020. In view of the

same, any aggrieved party may make any

representation against the surrender before

जाहीर नोटीस

अीमती नयना विनोदचंद्र वोरा, हे रुग

नं. १३, पहिला मजला, महाविरधाम ''बी'

को-ऑप. हौसिंग सो. लि., मोदी पटेल रोड,

भाईंदर (प) जि.ठाणे चे मालक अस

त्यांच्याकडून सदर रुमसंबंधित श्री

नटवरलाल एन. ठाकर व श्री शातीलाल डी.

दोशी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता.

१३/०३/१९७७ चा मूळ करारनामा

तरी सदर रुमवर कोणाही व्यक्तीचा हक्क

असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत

आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री**

सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन

रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०११०१

ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस

कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे

सुनील बी. गारोडिया

(वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई)

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड

CIN:L74999MH1994PLC187866

नोंदणीकृत कार्यालय : डी विंग, कर्मा संकल्प,

६वा व ७वा रस्ता राजावाडीचे कॉर्नर.

घाटकोपर (पु.), मुंबई-४०००७७.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९

नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३

सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरित

लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यव

देणे याकरिता मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२० रोज

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

SVA INDÍA LIMITED

CIN: L51909MH1981PLC281775

Reg. Off; 162 - C. 16th Floor, Mittal Tower

Nariman Point, Mumbai - 400 021

Website: www.svaindia.com,

Email: cs@svaindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47

of SEBI (Listing Obligations and Disclosure

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेडकरित

कांतिलाल सावल

पुर्णवेळ संचालक

Director

दिनाकः ०५.११.२०२०

Dominic D'costa

SEBI within 15 days of this notice."

Place: Mumbai

हरवलेला आहे.

मजण्यात येईल.

स्थळः भाईंदर

ठेकाण: मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

Date: 5th November 2020

ऍड. सचिन कांबळे

401, ठाणेवास्तुशिल्प, आवाज

रेडीओसमोर, एदलजीरोड, ठाणे (प)

वकील

सर्टफिकेट देण्यात येईल याची कृपया नोंदघ्यावी.

सर्टफिकेट मागितले आहे .

दिनांक : 05/11/2020

मे. धिरजलाल मोरारजीकरित

गणवंत उत्तमचंद अजमेरा

सुनिल गुणवंत अजमेरा

दिनांक: ०४.११.२०२०

रोहन समिर अजमेर

कार्यरत भागीदा

सही/-

समिर अजमेरा आहेत.

ठिकाण: मुंबई

पुणे पदवीधर

आणि शिक्षक

मतदारसंघ

निवडणूक

आचारसंहितेचे

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company has been lost/misplaced and the holder of the said Equity Shares.have applie to the Company to issue duplicate Share Certificate(s).

any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further

	Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Distinctive No.(s)	Certificate No. (s)
l	S000446			3418221 – 3418224	11368
		Shrikrishna D.	205	3999929 – 3999929	13750
		Purandare		4887017 – 4887116	20960 - 20961
				5886687 - 5886786	24538-24539

Name of Shareholder(s)] SHRIKRISHNA DWARKANATH PURANDARE Dated: 29.10.2020

मिटेडच्या http://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

Name and Registered Office address of Compar Empire Industries limited 414 Empire House, SenapatiBapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.



नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. दुर.:०२२-६६४५०१२३, फॅक्स:०२२-६६४५०१०१.

वेबसाईट:www.nesco.in, ईमेल:companysecretary@nesco.in

ाक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०९५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निकाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचनेत समाविष्ट तपशिल कंपनीचे http://www.nesco.in वेबसाईटवर आणि जेथे कंपनीचे शेअर सूचिब आहेत त्या मंबई स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया

> नेस्को लिमिटेडकरित जिनल जे शा

ठिकाणः मुंबई दिनांक: ०४ ११ २०२०

कंपनी सचिव व सक्षाम अधिकारी



वेबसाईटः www.harishtextile.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम

८७ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षाकरिता कंपनीचे ठेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि मंडळाच्या इच्छेने इतर प्रकरणे विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, १९ पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ येथे **बधवार. ११ नोव्हेंबर. २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

. परोक्त सभा समाप्तीनंतर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनीदारे एक्सचेंजेसकडे कळविले जाईल आणि सेर्ब . लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ अंतर्गत आवश्यकतेनुसार वृत्तपत्रात गोषित केले जाईल व कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल

हरिष टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेडकरिता

सही/-

संदीप गांधी

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ००९४१६६५

ठिकाण: मुंबई

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. जी२-एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट, गेस्टः सलाई ढांबा, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र-४४१ १२२. **द्रः +**९१ २२ ६६२२९५०० ई-मेल: corporatesecretarial@integragarments.com

वेबसाईट: www.integragarments.com CIN: L18109MH2007PLC172888

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाच अहवाल यासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धावार्षिकाकरित कंपनीच्या वैधानिक अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षचा विचार सादर केल्यानुसार मालमत्ता व दायित्वे व स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लोज आणि त्यासंबंधी मर्योदित

२०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे. सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट सर्व माहिती आमच्या कंपनीच्य www.integragarments.com वेबसाईटवर आणि कंपनीचे प्रतिभूती जेथे सचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व<u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पनरावलोकनाचा विचार घेणे व मान्यता देणे याकरिता गुरूवार, दिनांक १२ नोव्हेंबर

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

दिनांक :४ नोव्हेंबर, २०२० स्थळ : मुंबई

समध्दी वराडकर कंपनी सचिव

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन: एल२७२००एमएच१९८९पीएलसी०५४७७४ नोंदणी कार्यालयः ५ देवपार्क, चंदन सिनेमा के समोर, जेव्हीपीडी स्कीम जुह विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -४०० ०४९.**दूर.:** ०२२-२६२४८८६४ / ९३२०१३४९२७

ई–मेलः bloom1989@ymail.com; वेबसाईटः www.bloom-industries.com

फॉर्म क्रमांक आयएनसी-२६ ० कंपन्यांचे नियमन (कंपनी) नियम, २०१४ चे अनुसरण करणे] केंद्र सरकारच्या आधी, प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, मुंबई ानीएक्ट, २०१३च्या कलम १३च्या पोट-कलम (४) आणि कंपन्यांच्या (निगमन) नियम

२०१४च्या नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या कलम (अ) च्या बाबतीत.

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेडचे नोंदणीकृत कार्यालय देवपार्क, समोर. चंदन सिनेमा, जे, व्ही.पी.डी.स्केम् जुहै, विले-पार्ले (डब्ल्यू), मुंबई ४०००४९. अर्जदार वार्षिक जनरल येथे पारित केलेल्या विशेष ठरावाच्या संदर्भात कंपनीने कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनच्या फेरबदलाची पुष्टी मिळवण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ च्या केंद्र सरकारच्य

कलम १३ मध्ये अर्ज करण्याचा प्रस्ताव कंपनीला सादर करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण जनतेला टेण्या आला आहे. २९ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीची नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्य वरून ओडिश राज्य मध्ये बदलू शकतील यासाठी बैठक आयोजित केल कंपनीच्या नोंद्रणींकत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे ज्याच्या व्याजावर परिणाम होण्याची शक्यत असेल ती व्यक्ती एमसीए –२१ पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदारांच्या तक्रारीचा फॉम

ग़खल करून वितरित करणे किंवा पाठवू शकता किंवा एव्हरेस्ट, ५ वा मुजुला, १०० मरीन ड्राईव्ह मंबई – ४००००२ या पत्त्यावर जाहीरात प्रकाशन झाल्याच्या तारखेच्या प्रादेशिक संचालकांना त्याच्य आवडीचे आणि विरोधकांचे प्रतिबिंब असे प्रतिज्ञापत्रात पाठविलेल्या त्याच्या / तिच्या आक्षेप नोंदविलेल्या पोस्टद्वारे अर्जदाराच्या कंपनीला त्याची नोंद असलेल्या कार्यालयात म्हणजे नोंदणीकृत कार्यालयाचा पत्त्यावर पाठवू शकता.

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेडकरित शरद कुमार गुप्त समग्र संचालव (डीआयएन: ००८४४२८९)

ठिकाण: मुंबई दिनांक : ४ नोव्हेंबर, २०२०



एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकत कार्यालय: ४१४. शाह नाहर (वरळी) इंडस्टीयल

इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दुर.क्र.:६६६२५६०२, ६६६२५६०४, फॅक्स:०२२-६६६२५६०,

ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०** रोजी **एलसिड इन्व्हेस्टमेंटस्** लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. संपुर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटक

मंडळाच्या आदेशान्वये

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही / -

वरुण विकल

अध्यक्ष

डीआयएन:०१८८०७५९

दी फिनिक्स मिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३. सीआयुप्त : L17100MH1905PLC000200 **तूर**. : (०२२) ३००१ ६६००, **फॅक्स :** (०२२) ३००१ ६६०१. ई-मेल: investorrelations@highstreetphoenix.com वेबसाइट: www.thephoenixmills.com

सूचना

भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७ सहवाचन २९ अंतर्गत याद्वारे सूचना टेण्यात येत आहे की, अन्य बार्बीबरोबरच, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेली दसरी तिमाही व सहामाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व , यांना मंजुरी देण्यासाठी दी फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे.

कंपनीची प्रतिभतींतील व्यवहारांकरिताची टेडिंग विन्डो दि. ०१ ऑक्टोबर, २०२० पासन बंद करण्यात आली आहे व ती वित्तीय नेष्कर्षांच्या घोषणेपश्चात ४८ तासांपर्यंत अर्थात दि. १४ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील.

तदर सूचना कंपनीची वेबसाइट http://www.thephoenixmills.com वर तसेच कंपनीचे समभाग सूचिबद्ध असलेले स्टॉक क्सचेंजेसवर अर्थात http://www.bseindia.com वर व http://www.nseindia.com येथून प्राप्त करता येऊ शकेल. दी फिनिक्स मिल्स लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

Sd/-

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप THOMAS SCOTT (INDIA) LIMITED Authorised Cap: Rs. 50,000,000/-Subscribed Cap: Rs. 33,900,000/-Paid up Cap: Rs. 33,900,000/-

FORBES & COMPANY LIMITED

CIN: L17110MH1919PLC000628

Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai 400 001. Tel: +91 22 61358900 Fax: +91 22 61358901 Website: www.forbes.co.in Email: investor.relations@forbes.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 13, 2020, inter-alia to consider and approve

Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the

uarter ended September 30, 2020 alongwith Limited Review Report by Statutor

Notice of intimation of Board Meeting is also available on the website of the Company www.forbes.co.in and the website of BSE Limited, www.bseindia.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate No(s) 31058 & 31059 for 200 shares hearing

distinctive No(s) (1) 4882601 to 4882700 (100), (2) 4882701 to 4882800 (100). standing

in the name(s) of Shilpa Mounlin Mehta and Moulin Kantilal Mehta in the books of M/S Axte

Industries Ltd. has/have been lost/misplaced/ destroyed and the advertiser has/hav

applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any

erson(s) who has/have Claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the

Company's Registrars and Transfer Agents viz. Link Intime India Pyt. Ltd. 1 Floor. 308

No. 0265 - 2250241/3249857 Fax No. 0265 - 2250246 within 15 days from the date of thi

notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s)

परिशिष्ट क्र.१६ (उपविधी क्र.३५ अन्वये)

नोटीस
शिव गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इमारत नं.१९, सदनिका क्र.२०१ एमएमआरडीए कॉलनी, जोवि. लिंक रोड, पवर्ड, मुंबई-४०००७२ या संस्थेच सभासद असलेले सदनिका क्र.२०१, धारण करणारे के. बारीया
तिडा काला, यांचे दिनांक: २२.०२.२०१९ रोजी निधन झाले. त्यानी नामनिर्देशन केलेले आहे. संस्था या
नोटीशीद्दारे संस्थेच्या भांडवलात / मालमनेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित
करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार असे, सुचिर रामचंद्र जाधव (बिहणीचा पुलगा), यानी संस्थेक
सदिनका हस्तातरित करण्याकरीता अर्ज दाखल केलेला आहे. तेव्हा कायदेशिर वारसदार किंवा अन्य मागणिदार
/ हरकतदार यांच्याकडुन हक्कमागण्या / व हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिच्द झाल्याच्या
तारखेणासुन २५ दिवसात त्यानी आपल्या मागण्यांचा व हरकतीच्या आवश्यक त्या कागप्दयाच्या प्रति अप पुरावे संस्थेकडे सादर करावेत. जर, वर नमुद केलेल्या मुदतीमध्ये कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाची संस्थेच्या भाडवलातील / मालमतेतील भाग व हित करीक

रील मागणीदार याचे नावे हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक

ाहील. जर अशा कोणत्याही हवक मागण्या /किंवा हरकती आत्यावर त्याबाहत संस्थेच्या उपविधीनुसा हाहील. जर अशा कोणत्याही हवक मागण्या /किंवा हरकती आत्यावर त्याबाहत संस्थेच्या उपविधीनुसा हार्यालयात सचिव यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसीची मुदत संपण्याच्य

कर्नावती फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०५, पाम स्प्रिंग सेंटर, क्रोमाच्या वर, न्यु इन्फिनीटी मॉलजवळ,

लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. फोन: ९१-२२-२८८०९१११.

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३४७२४

ई-मेल:info@karnavatifinancelimited.com,

वेबसाईट:www.karnavatifinancelimited.com

बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी

लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या

नियम ३३ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे

याकरिता कंपनीचे **कॉर्पोरेट कार्यालय:** व्रज इमारत, ५वा मजला, हॉटेल प्रेसिडेन्ट

समोर, भुमी प्रेस जवळ, लिमडा लेन, जामनगर-३६१००१ येथे **गुरुवार, १२ नोव्हेंबर,**

सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे अधिनियम ४७ नुसार सदर सूचना

कंपनीच्या www.karnavatifinancelimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक

एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

नोंदणीकृत कार्यालय: १९१, मेकर चेंबर्स ४,

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७

वेबसाईट:www.crest.co.in, ई-मेल:secretarial@crest.co.in

दूर.:0२२-४३३४७०००, **फॅक्स**:0२२-४३३४७००२

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०

सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे

याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

सदर सूचना कंपनीच्या <u>www.crest.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

अर्थात मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) www.bseindia.com व नॅशनल स्टॉक

एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर

e-Tender Notice

Date Extension

२०२० रोजी दू.२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

aldhara Complex, Off Old Padra Road, Vasana Road, Vadodara, Gujarat, 390015 Phone

Place: Mumbai

Date: November 4, 2020

respect of the said shares.

Date: 05/11/2020

Place: Mumbai

For Forbes & Company Limite

Head Legal & Company Secretary

Name(s) of the shareholder(s

Shilpa Mounlin Mehta J/T

. Moulin Kantilal Mehta

आपले नम

शिव गणेश सह. गृह.संस्था मर्या. सहि/

कर्नावती फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-

जय मोरझारीया

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०२३३८८६४

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

सही/

नमिता बापना

कंपनी सचिव

Pankai Khatta

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आह की. आम्ही **मे. धिरजलाल मोरारजी.** भारतीय भागीदारी कायदा १९३२ अंतर्गत नोंदणीक

श्री. जितेंद्र गणेशलाल जोशी. यांचा पत्ताः फ्लॅ क सी/५०१ ५वा मजला गोल्डन नेस्ट-१ स्पोनम संगीत कोहौसोलि., सी-न्यु बिल्डिंग, गोल्डन नेस्त फेज-१, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७, गाव गोडदेव, क्षेत्रफळ ५४.२५ चौ.मी., जुना सर्व्हे क्र.३३७, ३३९, नविन सर्व्हे क्र.१८, २३. माझे अशील हे मयत गणेशलाल नथुलाल जोर्श त्र श्रीमती गोपीबेन गणेशलाल जोशी यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांच्यासह अन्य

गरसदार अर्थात (१) श्रीमती आशा विरेंद्र पटेल वेवाहापुर्वीचे नाव इंदिरा गणेशलाल जोशी, (२) श्री. विनोद गणेशलाल जोशी आणि कुमारी दक्ष ाणेशलाल जोशी हे आहेत आणि माझे अशिलांचे वर्गीय माता व पिता हे उपरोक्त सदर फ्लॅट क्र सी/७०१ चे मालक होते. माझे अशिलांच्या भाऊ व बहिणीने श्री. जितेंद्र

गणेशलाल जोशी यांच्या नावे दस्तावेज नोंदर्ण क्र.१५१०४/२०१८, संयुक्त उपनिबंधक कार्यालय ोएनएन-७ यांच्या समक्ष नोंदणीकृत असलेले मुक्तता करारनामा निष्पादित केला आहे.

. गाझे पुढे असे निवेदन आहे की, श्री. जितेंद्र गणेशलाल जोशी यांनी उपरोक्त सदर फ्लॅटव गीएनबी बँक, बोरिवली पूर्व शाखा, मुंब गंच्याकडून कर्ज घेतले आहे आणि माझे अशिलांचे भाऊ व बहिणी यांना ना-हरकत आहे आणि ज अन्य कोणास काही आक्षेप असल्यास त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय जे/जी-००३ व ००४, न्यु अंबिका दर्शन कोहौसोलि., मिठालात जैन यांचे बंगला मागे, न्यु गोल्डन नेस्टजवळ भाईंदर (पर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत संपर्क करावा गन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅट_/ गलमत्तेवर कोणताही दावा नाही.

सही/-श्री. विरेंद्र कुमार चौरसिया वकील व नोटरी, भारत शासन मोबा.:९३२२१८०४६२/९९६९३०८८४९

जाहीर नोटस हया जाहीर नोटीसीने सर्व लोकांन कळविण्यात येते की **श्री. बाबु एम. पुजारी**चा मृत्यू दि. १९/०९/२०२० झाला त्यांचे वारस श्रीमती संध्या डी. कोतवडेकर, श्री. योगेश **बी. पुजारी** आणि **श्रीमती लता के. सालीयान** या तिघांनी नाहरकत दाखला देऊन शेय सर्टीफीकेट क्र.५० (२४६ ते २५०) खोली क्र.६०६ आपली आई रत्न बी. पुजारी यांच्या नावावर करण्यास विनंती केली आहे. तः कोणाला हक्क/हरकत असेल तर सोसायटी ऑफीसमधे १५ दिवसात संपर्क करा. न्य प्रिन्स प्लाझा सोसायटी, कनकिया रोड, मीरा

सही/-सचिन आर. पांडे, एलएलबी ७०२ रश्मी तन्मय, एदेन रोज, मिरा रोड पूर्व.

दिनांक: ०५.११.२०

Ventura Textiles Limited

ठिकाण: मुंबई

NOTICE 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that meeting of the Board Of Directors of the Company will be held on Saturday, November 14th, 2020 at 4.00 p.m at th registered office of the company, inter alia to consider to take on record and approve the Unaudited Financial Results for the quarter and Half year ended on 30th

September 2020. The information is also

available on the website of BSE Ltd

www.bseindia.com) and on the website o

the Company viz. www.venturatextiles.com

For Ventura Textiles Limited Sd/-PM.Rao Place: Mumbai Chairman & Managing Director

Date: 04.11.2020 DIN: 00197973

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my clien MR. HAJI MEHMOOD R. PITALWALA & MRS. SUHANA HAJI MEHMOOD PITALWALA wish to purchase one Fla situated at Flat No. B-1. Gold Star Co op. Hsg. Society Ltd., Mukund Patil Lane Behind Andheri Market, Andheri (West Mumbai: 400058 from MRS. MALT DATTATRAY BERDE w/o DATTATRAY MAHADEV BERDE holding Share Certificate No. 030, distinctive No. 0066 to 0070, if any person having any claim of any nature whatsoever in the said flat mentioned above by way of sel exchange, lease, license, trust, lien easement, inheritance, possessio attachment, lis-pendens, mortgage charge, gift or otherwise is hereby required to make the same known i writing with copies of all supporting documentary evidence to the undersigned office (or office of the society) within 14 days from the date

Sd/- Advocate Smt. Pooja P. Gajja 701, Prakash Anand Bhuvan Turel Pakhadi Road, Opp. Jhanvi Hospita Malad (West), Mumbai: 400 064 Place: Mumbai Date: 05/11/2020

जाहिर निवेदन

आम्ही, श्रीमती प्रभादेवी शंभुनाथ गुप्ता व श्री. अशोककुमार शंभुनाथ गुप्ता, मृत अधिकृत शिधावाटप दुकानदार शंभुनाथ हिरालाल गुप्ता यांची पत्नी/ मुलगा अनुक्रमे जाहिर निवेदन करीत आहेत की, शंभुनाथ हिरालाल गुप्ता यांचे दिनाक १४.०७.२०१९ रोजी निधन झालेले असून त्यांचे नावे असलेले अधिकृत शिधावाट दुकान क्र. यु.एम.यु.एम. २५ड १७२ चे . प्राधिकारपत्र आम्ही कायदेशीर वारस ठरत असल्यामुळे वारस म्हणून आमचे नावे होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप ड परिमंडळ बिलावा भवन, दुसरा मजला, जवाहरलाल नेहर रोड, गुरूनारायण मार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००५५ यांचेकडे आम्ही अर्ज सादर केल आहे. यांस कोणाचीही हरकत असल्यास सूचन प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासुन १५ दिवसाच्य आत उपनियंत्रक शिधावाटप "ड" परिमंडव बिलावा भवन, दुसरा माळा, जवाहरलाल नेहरू रोड, गुरु नारायण मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबइ ४०० ०५५ यांच्या कार्यालयात त्याने हरकतीबाबत लेखी कळवावे. अन्यथा त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबधीतानी या सुचनेद्वारे नोंद

घ्यावी सही/- श्रीमती प्रभादेवी शंभुनाथ गुप्ता श्री. अशोककुमार शंभुनाथ गुप्ता पत्ता : लक्ष्मण चाळ, सर्वे नं २१९ सिटीएसनं. ५, शिवाजी नगर, कुरार व्हिलेज मालाड (पूर्व), मुंबई -४०० ०९७

दिनांक : ५/११/२०२

Email: investor.tsil@banggroup.com
Website: www.thomasscott.org
Corp. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapat
Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400 013 NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 o

CIN: L18109MH2010PLC209302

Regd. Off: 50, Kewal Industrial Estate, Senapat

Banat Marg, Lowe Parel (West), Mumbai-400013

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 03/2020-21 Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, 12th November, 2020 at 02 0 p.m. at the Corporate Office of the Compan situated at "405-406. Kewal Industria Estate, Senapati Bapat Marg, Lower Pare West). Mumbai- 400 013" to consider an approve the Un-audited Financial Results or the quarter and half year ended 30th

September, 2020. The said Notice may be accessed on the Company's Website at www.thomasscott.org and also on the Stock Exchange Website a www.bseindia.com and www.nseindia.com For Thomas Scott (India) Limited Rashi Bang Place : Mumbai Company Secretary Date: 03/11/2020

> बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड CIN:L99999MH1943PLC040199 **नोंदणीकृत कार्यालय:** ४०१, चार्टर्ड हाऊस, २९३/२९९, ड्ॉ.सी.एच. स्ट्रीट, न्यु मरीन लाईन्स चर्चजवळ. मंबई-४००००२. दर.:२२०७८२९२ २२०७८१९१, ई–मेल:dvk@ushaascot.com वेबसाईट: www.ushaascot.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) एयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार ३० प्रपेंबर २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरित कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे ाकरिता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्य प्रंचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील वेबलिंक तपशिलाक रिता

www.ushaascot.com बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरित दिलीप व्ही. कोठार्र दिनांक: ०४.११.२०२० ठिकाण: मुंबई सीएफओ व

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:000११०४३

BANG OVERSEAS LIMITED

CIN: L51900MH1992PLC067013 Authorised Cap: Rs. 160,000,000/-Subscribed Cap: Rs. 135,600,000/-Paid up Cap: Rs. 135,600,000/-Regd. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: cs@banggroup.com Website: www.banggroup.com

NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 03/2020-21 Meeting of Board of Directors of he Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 04.00 .m. at the Registered Office of the ompany situated at "405-406, Kewa Industrial Estate, Senapati Bapat Marc ower Parel (West), Mumbai- 400 013" to nsider and approve the Un-audited Financial Results for the quarter and half

year ended 30th September, 2020. he said Notice may be accessed on th Company's Website at www.banggroup.com and also on the Stock Exchange Website at ww.bseindia.com and www.nseindia.com For Bang Overseas Limited

Date: 03/11/2020 Company Secretary

निविदा सूचना

सीटीएस क्र.३१२०, न्यु लिंक रोड, आनंद

मोहोरबंद

सोसायटी कार्यालयात सादर करण्याची अंतिम तारीख २८.११.२०२० रोजी

बी विंग, फ्लॅट क्र.००१, अर्जुन निवास, भट्ट लेन. पोईसर बस आगाराच्या जवळ कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दर.क्र.:०२२-२८६८५२७८ निविदा शुल्क: रु.४,०००/-(जीएसटी समाविष्ट)

नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. मोठी संरचनात्मक दरुस्ती, पॅच प्लास्टर प्लम्बिंग काम, टेरेस वॉटर प्रफींग, रंग काम व संबंधित स्थापत्य कामाकरिता

कंत्राटदारास समान स्वरुपाचे कामाचा योग्य अनभव असावा. निविदा आमचे प्रकल्प समुपदेशन कार्यालयातून दि.०५.११.२०२० ते दि.२७.११.२०२० पर्यंत स.११.०० ते सायं.५.०० दरम्यान प्राप्त करता येईल

सायं.६.००वा. पर्यंत.

बाबदर निविदा मागवित आहेत.

आहे.

ठिकाण : मुंबई

CREST

होणार आहे.

उपलब्ध आहे

ठिकाणः मुंबई

दिनांक: ०४ नोव्हेंबर, २०२०

दिनांक: ०५.११.२०२०

(रविवार व्यतिरिक्त)

मे. कॉसमॉस कन्सल्टींग इंजिनियर्स

ठिकाण: मुंबई दिनांक:०५.११.२०२०

 \gg

MAHATRANSCO

MSETCL invites digitally signed online bids for following tender through E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco SRM E-Tendering website

Tender No & Description of Work Tender No. MSLDC/CELDK/T-0920/01 Rfx No. 7000017705 Name of Work: Annual maintenance service

contract of FBSM software for period of two

years at MSLDC, Airoli, Navi Mumbai

http://srmetender.mahatransco.in for following works.

Download of Tender Documents Date: From 05.11-2020 to 11.11.2020 23:59 Hrs.

Due date & Time (Hrs) for submission &

opening of Tender

(on-site). **Estimated** EMD (Rs) Tender Fee Closing Date Tender (Technical) Commercial Cost (Rs) (Rs) (Submission) Opening date opening date 64.45 lakhs 11.11.2020 12.11.2020 13.11.2020 64,447/-Rs. 500/-(+ GST as (If Possible) applicable)

Contact Person: S.K.Pakhide Additional Executive Engineer (EA), State Load Dispatch Centre, Thane-Belapur Road. At & Post Airoli Navi Mumbai - 400708. Tel. no. 022-27602007 / 8108800735 For further details visit our website http://mahatransco.in

1. Relevant portions of the Tender which the bidders have to fill online would be available on aforesaid website. The Bidders should submit their bids online, well in advance within aforesaid date & time. The scanned copy of EMD receipt and Tender Fee receipt should be submitted online along with

MSETCL will not be responsible for non-submission of bid due to any website related problems. The undersigned reserves the right to cancel the Tender at any time without assigning any reason. Note:- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tendering portal (http://srmetender.mahatransco.in).

Chief Engineer (LD) M.S.L.D.C. Kalwa

The EMD amount and Tender fees as indicated above should be paid online only.

गजेंद्र मेवारा

१ डिसेंबरला मतदान होणार Place: Mumbai Date: November 4th, 2020

काटेकोर पालन करा, विमागीय आयुक्तांच्या

पुणे, दि. ४, (प्रतिनिधी): पुणे पदवीधर आणि पुणे

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ पार पडली. यावेळी

राव यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड-१९ च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता

घेण्यात यावी तसेच अचुक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत उपायुक्त जाधव यांनी निवडणुकीच्या तयारी माहिती दिली. राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागु झाली आहे. या



निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण ५ जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) १ तारखेला मतदान होईल तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.

औरंगाबाद पदवीधर

मतदार संघातून सतीश

अनिल सोले यांचा

चव्हाण आणि नागपुरमधुन

कार्यकाळजुलै महिन्यात

संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणुक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभातून

श्रीकांत देशपांडे आणि पुणे

आहेत. या पाचही जागांवर

आहे.

Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the विभागातून दत्तात्रय सावंत Company is scheduled to be held on Friday, November यांचा कार्यकाळसुद्धा जुलै 13th, 2020 at 162 - C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021, inter alia, to approve the महिन्यात संपला. त्यामुळे Unaudited Financial Results of the Company for the शिक्षक मतदारसंघातून Quarter and half yearly ended September 30, 2020 in addition to other Agenda Items. अमरावती आणि पुणे Please log on to our website www.svaindia.com or विभागाच्या दोन जागा रिक्त that of the stock exchange www.bseindia.com for

any further information.